### Mukand Ltd.

Regd. Office: Bajaj Bhawan, 3rd Floor Jamnalal Bajaj Marg 226 Nariman Point, Mumbai, India 400 021 Tel: 91 22 6121 6666 Fax: 91 22 2202 1174 www.mukand.com

Kalwe Works: Thane-Belapur Road Post office Kalwe, Thane, Maharashtra India 400 605

Tel: 91 22 2172 7500 / 7700 Fax: 91 22 2534 8179

CIN: L999999MH1937PLC002726

22nd July, 2022

1	To,	2	To,
	BSE Ltd.,		National Stock Exchange of India Ltd.
	Phiroze Jeejeebhoy Towers,		Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,
	Dalal Street, Mumbai - 400 001		Bandra-Kurla Complex Bandra (E),
			Mumbai - 400051.
	ISIN Code:INE304A01026		ISIN Code: INE304A01026
	BSE Scrip Code: 500460		NSE Scrip Name: MUKANDLTD

Sub: Newspaper Advertisements - Notice of 84th Annual General Meeting, Intimation of Record Date and E-voting information etc.

Dear Sir(s),

Please find attached herewith copies of newspaper advertisements published in the Free press (English-) and Navshakti (Marathi-) on 22<sup>nd</sup> July, 2022, regarding notice of 84<sup>th</sup> Annual General Meeting, intimation of Record Date for Dividend and e-Voting information in terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Kindly take the above on your record.

For Mukand Limited

Rajendra Sawant Company Secretary



### **MUKAND LIMITED**

(CIN: L99999MH1937PLC002726) Registered Office: Bajaj Bhawan, Jamnalal Bajaj Marg, 226, Nariman Point, Mumbai - 400 021. Tel: 022-61216666, E-mail: investors@mukand.com, Website: www.mukand.com

### NOTICE OF 84<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION & RECORD DATE FOR DIVIDEND

NOTICE is hereby given that the 84th Annual General Meeting ("AGM") of the Members of Mukand Limited is scheduled to be held on Wednesday, August 10, 2022, at 11.30 a.m., at Kamalnayan Bajaj Hall, Bajaj Bhawan, Jamnalal Bajaj Marg, 226, Nariman Point, Mumbai - 400 021.

In compliance with provision of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations, 2015"), read with MCA circulars and SEBI circulars issued in this connection, the Company has sent the Notice of AGM along with Annual Report for the financial year 2021-22, on July 19, 2022 through electronic mode to all the members whose email ids are registered with the Company/or Depository Participant(s). The above documents are also available for download on the Company's website, at www.mukand.com, website of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and the website of voting agency KFin Technologies Limited at https://evoting.kfintech.com.

Pursuant to provisions of the Companies Act. 2013 and the SEBI Listing Regulations, 2015, the Company is providing facility for voting by electronic means for the business as set out in the Notice of AGM to the Equity Shareholders of the Company through electronic platform of KFin Technologies Limited ("KFintech") through its portal https://evoting.kfintech.com.

The detailed procedure/instructions for Remote E-voting and E-voting at AGM are contained in the Notice of 84th AGM. The members holding equity shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e., Friday, July 29, 2022 (end of day), may cast their vote electronically on the business as set out in the Notice of 84th AGM

### In this regard, the members are hereby further notified that:-

- a) The remote e-voting facility shall commence at 9.00 a.m. (IST) on August 6, 2022 and ends at 5.00 p.m. (IST) on August 9, 2022.
- b) Any person who has acquired equity shares of the Company after the dispatch of Notice of 84th AGM and holding shares as on cut-off date for e-voting may contact KFintech via email at einward.ris@kfintech.com to obtain the login id and password.
- c) The remote e-voting shall not be allowed after 5:00 p.m. on August 9, 2022.
- d) The members who have cast their vote by remote e-voting may also attend and participate in the AGM, but shall not be entitled to vote again at the meeting.
- e) In case of any queries or grievances in connection with the e-voting or AGM the shareholders may refer to the Frequently Asked Questions (FAQ's) section/e-voting user manual for Shareholders available at the download section on https://evoting.kfintech.com or contact the following persons:-

KFin Technologies Limited
Unit - Mukand Limited
Karvy Selenium Tower B, Plot 31-32
Unit - Mukand Limited  Unit - Mukand Limited  Karvy Selenium Tower B, Plot 31-32  Gachibowli Financial District,

Corporate Secretarial Department 3rd Floor, Bajai Bhawan,

Mukand Limited.

Nariman Point, Mumbai - 400021 Nanakramguda, Hyderabad - 500032 Email id.: investors@mukand.com Email id.: einward.ris@kfintech.com Tel. No.: 022-61216666 Tel. No.: 1-800-309-4001

The members who have not registered their email addresses and mobile numbers, are requested to get themselves registered with KFintech, by clicking the link <a href="https://ris.kfintech.com/email\_registration/">https://ris.kfintech.com/email\_registration/</a> to receive electronic copies of the Annual Report for financial year 2021-22.

### Date of closure of Register of Members and Share Transfer Register:

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, Register of Members and Share Transfer Register of the Company will remain closed from July 30, 2022 to August 10, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM.

Record date for dividends (Equity and 8% Cumulative Redeemable Preference Shares): The Company has fixed record date of Friday, July 29, 2022 for the purpose of taking record of eligible members for purpose of

For Mukand Limited Mumbai Rajendra Sawant 21 July, 2022 Company Secretary

change only the password immediately upon receiving it from the service provider.

deposit will be forfeited.

## NOTICE VENKY'S (INDIA) LTD , Venkateshwara House, Pune Sinhagad Road,, Pune, Maharashtra, 411030 S.No. 114 / A / 2, Venkate

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been lost / misplaced and the holder(s) / purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s).

Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s)

	resaid applicants				or unouto(o)
Folio No.	Name of Shareholder				Certificate Nos.
			From	То	From To
0015396	ASHA MADAN SANCHETI	50	2766161	TO 2766210	128735
0015396	ASHA MADAN SANCHETI	20	2766211	ГО 2766230	128736
0015396	ASHA MADAN SANCHETI	23	8931347	TO 8931369	147960
0015396	ASHA MADAN SANCHETI	46	10423121	TO 10423166	166211
[Name of	Shareholder(s)	]	А	SHA MADAN S	SANCHETI

### GE POWER INDIA LIMITED

CIN: L74140MH1992PLC068379 Registered Office: : Regus Magnum Business Centers, 11th floor, Platina, Block G, Plot C-59, BKC, Bandra (E), Mumbai Maharashtra – 400051; **Tel. No.:** T + 91 22 68841741 **Website:** www.ge.com/in/ge-power-india-limited

### INFORMATION REGARDING 30TH ANNUAL GENERAL MEETING

1. Notice is hereby given to the members of the Company that in compliance with MCA circular 2/2022 dated 05 May 2022 and SEBI circular SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13 May 2022 the 30th Annual General Meeting ('AGM') of GE Power India Limited ('the Company') will be held on Tuesday, 30 August 2022 at 04:30 p.m. through video conferencing ('VC') or through other audio visual means ('OAVM') to transact the business that will be set forth in the 30th AGM notice, in compliance with various circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') read with the applicable provisions of the Companies Act, 2013 and other laws /circulars.

In compliance with the relevant laws and circulars, the Notice of the AGM and the standalone and consolidated financial statements for FY 2021-22, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached the reto, will be sent to all the Members of the Company whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). The aforesaid documents will also be available on the website of the Company (www.ge.com/in/ge-power-india-limited), on the website of the Stock Exchanges (www. bseindia.com and www.nseindia.com).

### Manner of registering/updating email addresses:

(a) Members holding shares in physical mode, who have not registered/updated their email addresses with the Company, are requested to register / update the same by clicking on https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx or by writing to the Company with details of folio number and attaching a self-attested copy of PAN card at in.investorrelations@ge.com or to KFinTechateinward.ris@kfintech.com.

(b) Members holding shares in dematerialised mode, who have not registered / updated their email addresses with their Depository Participants, are requested to register / update their email addresses with the Depository Participants with whom they maintain their demat accounts.

The manner of voting remotely ("remote e-voting") by members holding shares in dematerialised mode, physical mode and for members who have not registered their email addresses has beer provided in the Notice of the AGM. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting during the AGM.

By order of the Board For GE Power India Limited

Place: Noida Kamna Tiwari **Date:** 21 July 2022 Company Secretary & Compliance Office

## SBI State Bank of India

(SAMB) Stressed Assets Management Branch - II Raheja Chambers, Ground Floor, Wing -B, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400 021.Phone: 2281 1485 Fax: 2281 1401, Email: sbi.15859@sbi.co.in

POSSESSION NOTICE (For Immovable Property) {Rule 8(1)}

Whereas, The undersigned being the Authorised Officer of State Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act. 2002 (No. 3 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued demand notice dated: 08.05.2018 and publication in newspapers in Business Standard-Ahmedabad edition & Gujarat Mitra-Suart on 30.08.2018 edition and Free Press Journal & Navsahkti (Mumbai edition) on 31.08.2018 calling upon the Borrower/ Guarantor -M/s. Energetic Globetex Pvt. Ltd. Mr Sanjay Ramjidas Juneja, Mr. Nikunj R. Kapadia, Mr. Pramod Arjun Thaku Mr. Rameshchandra H. Gatorwala to repay the amount mentioned in the notice aggregating Rs. 11,04,00,579.26 (Rupees Eleven Crores Four Lakhs Five Hundred Seventy Nine and Paisa Twenty Six Only) plus further interest from 28.06.2017 thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower/ guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/ guarantors and the public in general that the undersigned has taken Physical possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the 21st day of July of the year 2022

The borrower/secured debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the State Bank of India of Rs. 11,04,00,579.26 plus further interest & cost.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the SARFAESIAct, in respect of time available, to redeem the secured ass \*\*\*\*DESCRIPTION OF THE MOVABLE/ IMMOVABLE PROPERTY\*\*\*\* All that part & Parcel of the property being flat No. B-102, 1st Floor, Tulsi Kamal, Plot No. 233, Sector 10, Kharghar, Navi Mumbai in the name of Mr. Pramod

Place : Kharghar Date : 21.07.2022 Authorised Officer State Bank of India

DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) 1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30 A, Vashi, Navi Mumbai-400703

orm No. 3 [See Regulation-15 (1)(a)]/16(3) Case No. OA/130/2020 Exh. No. 9 Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A) of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules. 1993. **Asset Reconstruction Company (India) Limited** VS

## **Avinash Chander Chopra**

(1) MR AVINASH CHANDER CHOPRA

Arjun Thakur.

At 303, Green Acres, Pali Hill, Bandra (West), Mumbai, Maharashtra - 4000 050. (2) MR ABHINAV CHOPRA

At 303, Green Acres, Pali Hill, Bandra (West), Mumbai, Maharashtra - 4000 050.

### **SUMMONS**

WHEREAS, **0A/130/2020** was listed before Hon'ble Presiding Officer/Registrar or **06/01/2020.** WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice on the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 13117381.96/- (application along with copies of documents etc

In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed as under:- (i) to show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed for should not be granted: (ii) to disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under serial number 3A of the original application; (iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application, pending hearing and disposal of the application for attachment of properties; (iv) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/ or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the Tribunal: (v) you shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financia institutions holding security interest over such assets. You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the

applicant and to appear before Registrar on 29/08/2022 at 10:30 A.M. failing which the application shall be heard and decided in your absence

### Given under my hand and the seal of this Tribunal this date: 29/08/2022.



Signature of the Officer Authorised to issue summons Sd/-(Sanjai Jaiswal) Registrar Debts Recovery Tribunal-III, Mumbai

### **SCHEDULE II** FORM B - PUBLIC ANNOUNCEMENT

FOR THE ATTENTION OF STAKEHOLDER OF DIDWANIA SPINNING MILLS PRIVATE LIMITED

PARTICULARS	DETAILS
Name of corporate debtor	DIDWANIA SPINNING MILLS PRIVATE LIMITED
Date of incorporation of corporate debtor	18/01/2013
Authority under which corporate debtor	Registrar of Companies, Mumbai
is incorporated /registered	
Corporate Identity No. / Limited Liability	U17200MH2013PTC239833
Identification No. of corporate debtor	
Address of the registered office and	Registered Office (as per MCA records)
principal office (if any) of corporate	Room No.33, 3rd Floor, New Vohra Building, 59,
debtor	Nakhoda Street, Mumbai - 400003
Date of closure of Insolvency	11.04.2020
Resolution Process	
Liquidation commencement date of	12.07.2022 (Order uploaded on 20/07/2022)
corporate debtor	
Name and registration number of the	Shrikant Madanlal Zawar
insolvency professional acting as	Regn No. IBBI/IPA-001/IP-P00156/2017-18/10325
liquidator	
Address and e-mail of the liquidator, as	C-1101, Kanakia Sevens, Sag Baug, Marol,
registered with the Board	Andheri(East), Mumbai - 400059
	Email: shrikantzawar1@yahoo.co.in
Address and e-mail to be used for	C-1101, Kanakia Sevens, Sag Baug, Marol,
correspondence with the liquidator	Andheri(East), Mumbai - 400059
	Email: didwania.inliquidation@gmail.com
Last date for submission of claims	18/8/2022
	(30 days from the date of uploading of Order)
	Name of corporate debtor Date of incorporation of corporate debtor Authority under which corporate debtor is incorporated /registered Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor Date of closure of Insolvency Resolution Process Liquidation commencement date of corporate debtor Name and registration number of the insolvency professional acting as liquidator Address and e-mail of the liquidator, as registered with the Board  Address and e-mail to be used for correspondence with the liquidator

Notice is hereby given that the National Company Law Tribunal, Mumbai Bench has ordered the commencement of liquidation of the **Didwania Spinning Mills Private Limited** on 12 The stakeholders of **Didwania Spinning Mills Private Limited** are hereby called upon to s

ubmit their claims with proof on or before 18/08/2022, to the liquidator at the address mentioned against them No, 10.
The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All othe creditors may submit the claims with the proof in person, by post or by electronic means. 
Submission of false or misleading proof of claims shall attract penalties.

SHRIKANT MADANLAL ZAWAR IBBI/IPA-001/IP-P00156/2017-18/10325

> APPENDIX IV [See rule 8 (1)] POSSESSION NOTICE

The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 10.12.2021 calling upon the Borrower(s) SANTOSH PAL ALIAS SANTOSH RAMSUKH PAL AND MALA SINGH ALIAS MALADEVI SINGH to repay the amount mentioned in the Notice being Rs. 22,46,999.88 (Rupees Twenty Two Lakhs Forty Six Thousand Nine Hundred Ninety Nine And Paise Eighty Eight only) against Loan Account No. HHLPNV00465762 as on 26.11.2021 and interest hereon within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 18.07.2022.

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs. 22,46,999.88 (Rupees Twenty Two Lakhs Forty Six Thousand Nine Hundred Ninety Nine And Paise Eighty Eight only) as on 26.11.2021 and interest thereon

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 o the Act in respect of time available, to redeem the Secured Assets

### DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

FLAT NO. 301, 3RD FLOOR, WING NO. A, ADMEASURING 26.770 SQARE METERS CARPET AREA AND 5.260 SQUARE METERS BALCONY AREA IN THE PROJECT KNOWN AS "MY HOME HILL VIEW", SITUATED AT SURVEY NO. 1/1 AT VILLAGE KANPOLI, TALUKA PANVEL, WITHIN THE TEHSIL AND SUB-DIVISION OF PANVEL, DISTRICT AND DIVISION OF RAIGAD, PANVEL-410206. MAHARASHTRA.

Date: 18.07.2022 **Authorised Officer** INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED Place: PANVEL

## CAPRI GLOBAL

## CAPRI GLOBAL CAPITAL LIMITED

CAPITAL LIMITED

Registered & Corporate Office: - 502, Tower-A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013

Circle Office: - Capri Global Capital Limited 2nd Floor, 3B Pusa Road Rajendra Place, New Delhi-110005

### APPENDIX- IV-A [See proviso to rule 8 (6)] Sale notice for sale of immovable properties E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the Constructive/physical possession of which has been taken by the Authorised Officer of Capri Global Capital Limited Secured Creditor, will be sold on "Xe is where is", "Xe is what is", and "Whatever there is" on dates below mentioned, for recovery of amount mentioned below due to the Capri Global Capital Limited Secured Creditor from Borrower mentioned below. The reserve price, EMD amount and property details mentioned below

SR. NO. 1.		DESCRIPTION OF THE MORTGAGED PROPERTY  Flat No. 903-B, admeasuring 648 Sq. Ft., built-up area, with open car parking space no. 158, situated on the 9th Floor in Sector R-3, B-Wing Orchid Enclave, of Nahar's Amrit Shakti, Chandivali, off Saki-Vihar Road, Andheri East, Mumbai Maharashtra - 400072	3. DATE & TIME OF THE PROPERTY INSPECTION  1. E-AUCTION DATE: 26.08.2022 (Between 3:00 P.M. to 4:00 P.M.)  2. LAST DATE OF SUBMISSION OF EMD WITH KYC: 25.08.2022  3. DATE OF INSPECTION: 24.08.2022 between	2. EMD OF THE PROPERTY 3. INCREMENTAL VALUE RESERVE PRICE: Rs. 1,08,00,000/- (Rupees One Crore Eight Lacs Only). FARNEST MONEY DEPOSIT-
	1. M/s Hotel Arpita And Snacks Center ("Borrower") 2. Mr. Sushil Prabhakar Sathe 3. Mr. Prabhakar Bhau Sathe 4. Mrs. Rakhi Sushil Sathe (Co-borrower) LOAN ACCOUNT No. LNMEPUN000026214 Rupees 26,18,436/- (Rupees Twenty Six Lacs Eighteen Thousand Four Hundred Thirty Six Only) as on 20/07/2022 along with applicable future interest	Flat No. 202 on Second Floor & Flat No. 403 on Fourth Floor, in a building known as REVATT RESIDENCY, situated on land bearing S. No. 3 Hissa No. 9, at Village Kondhave Dhawade, Near NDA Gate, Taluka Haveli, Dist. Pune, within the limits of Grampanchayat of Kondhave Dhawade, Maharashtra – 411023	(Between 3:00 P.M. to 4:00 P.M.) 2. LAST DATE OF SUBMISSION OF EMD WITH KYC: 25.08.2022 3. DATE OF INSPECTION:	RESERVE PRICE: Rs. 12,58,000/- (Rupees Twelve Lacs Fifty Eight Thousand Only). EARNEST MONEY DEPOSIT: Rs. 1,26,000/- (Rupees One Lac Twenty Six Thousand Only) INCREMENTAL VALUE: Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in Capri Global Capital Limited Secured Creditor's website i.e. www. Capriglobal.in/auction/

TERMS & CONDITIONS OF ONLINE E-AUCTION SALE:-. The Property is being sold on "AS IS WHERE IS, WHATEVER THERE & WITHOUT RECOURSE BASIS". As such sale is without any kind of warranties & indemnities.

2. Particulars of the property / assts (viz. extent & measurements specified in the E-Auction Sale Notice has been stated to the best of information of the Secured Creditor and Secured Creditor shall not be statement or omission. Actual extant & dimensions may differ.

3. E-Auction Sale Notice issued by the Secured Creditor is an invitation to the general public to submit their bids and the same does not constitute and will not be deemed to constitute any commitment or na representation on the part of the Secured Creditor. Interested bidders are advised to peruse the copies of title deeds with the Secured Creditor and to conduct own independent enquiries /due diligence about the

 $title\ \&\ present\ condition\ of\ the\ property\ /\ assets\ and\ claims\ /\ dues\ affecting\ the\ property\ before\ submission\ of\ bid\ /s.$ 4. Auction/bidding shall only be through "online electronic mode" through the website https://sarfaesi.auctiontiger.net Or Auction Tiger Mobile APP provided by the service provider M/S eProcurement Technologies imited, Ahmedabad who shall arrange & coordinate the entire process of auction through the e-auction platform.

5. The bidders may participate in e-auction for bidding from their place of choice. Internet connectivity shall have to be ensured by bidder himself. Secured Creditor /service provider shall not be held responsible for the internet connectivity, network problems, system crash own, power failure etc. 6. For details, help, procedure and online bidding on e-auction prospective bidders may contact the Service Provider M/S E-Procurement Technologies Ltd. Auction Tiger, Ahmedabad (Contact no. 079

61200531/576/596/559/598/587/594/.), Mr. Ramprasad Sharma Mob. 800-002-3297/79-6120 0559. Email: ramprasad@auctiontiger.net,. 7. For participating in the e-auction sale the intending bidders should register their name at https://sarfaesi.auctiontiger.net well in advance and shall get the user id and password. Intending bidders are advised to

8 Expragricinating in e-auction, intending hidders have to deposit a refundable FMD of 10% OF RESERVE PRICE (as mentioned above) shall be payable by interested hidders through Demand Draft/NFET/RTGS in favor of "Capri Global Capital Limited" on or before 25-August-2022. 9. The intending bidders should submit the duly filled in Bid Form (format available on https://sarfaesi.auctiontiger.net) along with the Demand Draft remittance towards EMD in a sealed cover addressed to the

Authorized Officer, Capri Global Capital Limited Regional Office No. 225, Second floor, Lodha Supremes 2, near New Passport Office, Wagla Estate Road No. 22, Thane West, Maharashtra-400604 or No. 031-302, Third floor, 927, Sanas Memories, F.C.Road, Shivaji Nagar, Pune, Maharashtra-411004 latest by 03:00 PM on 25-August-2022.. The sealed cover should be super scribed with "Bid for participating in F-Auction Sale-- in the Loan Account No (as mentioned above) for property of "Borrower Name.".

10. After expiry of the last date of submission of bids with EMD, Authorised Officer shall examine the bids received by him and confirm the details of the qualified bidders (who have quoted their bids over and above the reserve price and paid the specified EMD with the Secured Creditor) to the service provider M/S eProcurement Technologies Limited to enable them to allow only those bidders to participate in the online inter-se bidding /auction proceedings at the date and time mentioned in E-Auction Sale Notice.

11. Inter-se bidding among the qualified bidders shall start from the highest bid quoted by the qualified bidders. During the process of inter-se bidding, there will be unlimited extension of \*10" minutes each, i.e. the nd time of e-auction shall be automatically extended by 10 Minutes each time if bid is made within 10 minutes from the last extension. 12. Bids once made shall not be cancelled or withdrawn. All bids made from the user id given to bidder will be deemed to have been made by him alone.

13. Immediately upon closure of E-Auction proceedings, the highest bidder shall confirm the final amount of bid quoted by him BY E-Mail both to the Authorised Officer, Capri Global Capital Limited, Regional Office No. 225, Second floor, Lodha Supremes 2, near New Passport Office, Wagla Estate Road No. 22, Thane West, Maharashtra-400604 or No. 031-302, Third floor, 927, Sanas Memories, F.C.Road, Shivaji Nagar, Pune, Maharashtra-411004 and the Service Provider for getting declared as successful bidder in the E-Auction Sale proceedings.

14. The successful bidder shall deposit 25% of the bid amount (including EMD) within 24 hour of the sale, being knocked down in his favour and balance 75% of bid amount within 15 days from the date of sale by DD/Pay order/NEFT/RTGS/Chq favouring Capri Global Capital Limited.

15. In case of default in payment of above stipulated amounts by the successful bidder / auction purchaser within the stipulated time, the sale will be cancelled and the amount already paid (including EMD) will be orfeited and the property will be again put to sale.

16. At the request of the successful bidder, the Authorised Officer in his absolute discretion may grant further time in writing, for depositing the balance of the bid amount.

17. The Successful Bidder shall pay 1% of Sale price towards TDS (out of Sale proceeds) and submit TDS certificate to the Authorised officer and the deposit the entire amount of sale price (after deduction of 1%). owards TDS), adjusting the EMD within 15 working days of the acceptance of the offer by the authorized officer, or within such other extended time as deemed fit by the Authorised Officer, falling which the earnes

18. Municipal / Panchayat Taxes, Electricity dues (if any) and any other authorities dues (if any) has to be paid by the successful bidder before issuance of the sale certificate. Bids shall be made taking into

19. Sale Certificate will be issued by the Authorised Officer in favour of the successful bidder only upon deposit of entire purchase price / bid amount and furnishing the necessary proof in respect of payment of all taxes / charges.

20. Applicable legal charges for conveyance, stamp duty, registration charges and other incidental charges shall be borne by the auction purchaser 21. The Authorized officer may postpone / cancel the E-Auction Sale proceedings without assigning any reason whatsoever. In case the E-Auction Sale scheduled is postponed to a later date before 30 days from the scheduled date of sale, it will be displayed on the website of the service provider.

22 The decision of the Authorised Officer is final, binding and unquestionable 23. All bidders who submitted the bids, shall be deemed to have read and understood the terms and conditions of the E-Auction Sale and be bound by them.

24. For further details and queries, contact Authorised Officer, Capri Global Capital Limited: Mr. Amol Suradkar Mo. No. 9823164539 and for further inquiry Ms. Kalpana Chetanwala-7738039346. 25. This publication is also 30 (Thirty) days notice to the Borrower / Mortgagor / Guarantors of the above said loan account pursuant to rule 8(6) of Security Interest (Enforcement) Rules 2002, about holding o auction sale on the above mentioned date / place.

Special Instructions / Caution: Bidding in the last minutes/seconds should be avoided by the bidders in their own interest. Neither Capri Global Capital Limited nor the Service Provider will be responsible for any lapses/failure (Internet failure, Power failure, etc.) on the part of the bidder in such cases. In order to ward off such contingent situation, bidders are requested to make all the necessary arrangements / alternatives such as back-up power supply and whatever else required so that they are able to circumvent such situation and are able to participate in the auction successfully.

Place: MAHARASHTRA Date: 22-July-2022 Sd/- (Authorised Officer) Capri Global Capital Ltd.

# MAHAGENCO

TN0427

CHP2

## e-TENDER NOTICE - 047/ 2022-23

Following e-Tender offers are invited online from registered contractors / companies etc. are available at our website https://eprocurement.mahagenco.in

TN0397 CM1	3000030125		
	2000020122	Chummery TPS Khaperkheda.	5.89
TN0399 CHP1	3000030133	Supply, Erection & Commissioning testing of coal flow establishment system for coal bunker at CHP-I, 210 MW Khaperkheda TPS.	48.84
TN0400 AHP2	3000030134	Supply of fluidizing porous tiles, SS wire mesh fluidsing pads & house for ESP hopper & Silo fluidizing system of AHP-II, Unit-5 (500 MW) Khaperkheda TPS.	13.89
TN0401 TIC1	3000030135	Supply of various bellow and seal kit for 210 MW Khaperkheda TPS.	2.62
TN0402 TIC1	3000030136	Supply of refurbished processor modules for procentrol DCS system for 210 MW Khaperkheda TPS.	11.42
TN0403 CM1	3000030140	Providing repairs to approaches of level crossings on Khaperkheda-Saoner railway line at TPS Khaperkheda.	29.97
TN0404 BM2	3000030141	Procurement of spares of PA fan type AP2 20/12 at Unit No5, 500 MW TPS Khaperkheda.	12.04
TN0405 CHP2	3000030143	Supply, assembling and trial of Automatic lifting equipment for CHP-II (1 x 500 MW) TPS Khaperkheda.	48.78
TN0407 Test2 Refloated	3000030146	Supply of VFD system spares required for Geho Pump.	23.78
TN0408 BM1	3000030161	Work of utilization of expert services for corrosion mapping and In-situ inspection of boiler tubes using RFET (Remote Field Electromagnetic Technique) in Unit-3, AOH.	15.26
TN0409 FF2	3000030163	Work of fabrication and erection of fire extinguisher stands at 500 MW Khaperkheda TPS.	4.80
TN0410 TM1 Refloated	3000030165	Procurement of complete assembly of BFP Recirculation valve for Unit 1 to 4.	22.80
TN0411 BM2 Refloated	3000030166	Work contract for Inspection / Servicing of Boiler Drum, Bottom Ring Header, Buck Stay during AOH at U#5, 500 MW, TPS, Khaperkheda.	3.68
TN0412 MIS-IT	3000030167	LAN cable laying, termination at Khaperkheda TPS.	12.33
TN0415 EM2	3000030258	Procurement of CPRI, approval maintenance free earthing system for GT, ST, UAT and ID fan transformers at 500 MW, Khaperkheda TPS.	4.70
TN0419 CHP1	3000030324	Work of rubber lagging of conveyor pulley by cold vulcanizing process (On as and when required basis) in CHP-I, TPS Khaperkheda chutes).	10.16
TN0422 TM2 Refloated	3000030331	Overhauling Work of Circulating Water Pumps (CW Pumps) installed at unit no. 5 of (500 MW) - year 2022-23.	3.42
TN0423 CHP1 Refloated	3000030313	Supply of hammer drill 11 Kg, GSH-11E and drill bits for CHP-I, TPS Khaperkheda.	4.99

Note » Tender cost is Rs. 1,000 /- + GST. Sd /-Chief Engineer (O&M), MSPGCL, TPS Khaperkheda

necessary security seals.

3000030480 Gondegaon / Singori other mines of WCL with

Work of sealing to coal loaded trucks at

20.00

## **PUBLIC NOTICE**

NOTICE IS HEREBY given to the Public at Large that our Client, M/s Awfi Real Estate Private Limited, having its registered office at 3/24, Kamal Mansion, Arthur Bunder Road, Colaba, Mumbai-400 005 holds the redevelopment rights in respect of the Society Land and Building situated at Siddharth Nagar Trupti Co-operative Housing Society Limited, a registered under the Maharashtra Cooperative Societies Act, 1960 under No BOM (W-P/S)HSG /6355/92-93 (hereinafter referred to as the said Society) situated on the land bearing Survey No. 124, CTS no. 22(pt), admeasuring approximately 951.25 Sq. Mtrs. or

> nereabout as may be verified and confirmed by MHADA, at Siddharth Nagar-3, Building No. 1, S. V. Road, Goregaon (West), Mumbai-400 104 (hereinafter referred to as the said Society Land & Building) by virtue of an Assignment Redevelopment Agreement made between the Society, Members of the Society M/s ANKA Enterprises and our Client, duly registered in the office of Sub Registrar of Assurance at Borivali-4. Mumbai (hereinafter referred to as the said Assignment of Redevelopment Agreement).

Our client notes that prior to entering of the said Assignment of Redevelopment Agreement, the said M/s. ANKA Enterprises through its Partners Mr. Sohail Ahmed Raza Khan, Mohammed Arif Rahim Badgujar, Mr. Abdul Hafeez Abdul Aziz Ghori and Mr. Asif Ali Qudrat Ali Sayed acting jointly and severally, without consent. consultation, authority and/or permission of the said Society, had allegedly entered into agreements/ understandings with third parties. Neither such act/s were informed to the Society at any point of time before or after making it, nor any disclosure in the said regard was made to our Client prior to, at the

stage of making of the said Assignment of Redevelopment Agreement or thereafter. Such act/s of M/s ANKA Enterprises and its aforestated partners are dehors legal sanction and do not create any valid and/or legally binding rights and/or claim over the said

commission made by M/s. ANKA Enterprises and/or its partners namely Mr. Sohail Ahmed Raza Khan Mr Mohammed Arif Rahim Badqujar, Mr. Abdul Hafeez Abdul Aziz Ghori and Mr. Asif Ali Qudrat Ali Saved are illegal and do not bind our Client and the Society. Public at Large is hereby notified

Such act/s of omission and/or

Society Land & Building.

that our Client has sole and absolute right to develop the said Society Land & Building as aforestated and any one claiming through M/s ANKA Enterprises and/or its Partners have no right. charge and/or claim over all rights held by our Client under the said Assignment of Redevelopment Dated this 22nd day of July, 2022

Place: Mumbai N. M. Law Partners, Advocates

610, Commerce House, Nagindas Master Road. Fort, Mumbai-400 001 Email-nmlawpartners@gmail.com

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर मुंबई खंडपिठ सी.ए. (सी.ए.ए.)/१४३/एमबी/२०२१ मधील

सी.ए. (सी.ए.ए.)/२२८/एमबी/२०२१ कंपनी अधिनियम. २०१३ च्या प्रकरणात: आणि

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि इतर प्रयोज्य तरतुदी आणि त्या अंतर्गत स्थापित नियमांच्या प्रकरणात

प्रणवदित्य स्पिनिंग मिल्स लिमिटेड (हस्तांतरक कंपनी किंवा 'हिली याचिकाकर्ता कंपनी') सह इंडो काऊंट इंडस्ट्रीज लिमिटेड ('हस्तांतरिती कंपनी' किंवा 'दसरी याचिकाकर्ता कंपनी') आणि त्यांच्या संबंधित भागधारकांच्या एकत्रिकरणाच्या (अंतर्लयनाद्वारे एकत्रिकरणाच्या मार्गाने) योजनेच्या प्रकरणात.

प्रणवदित्य स्पिनिंग मिल्स लिमिटेड

(सीआयएन: एल१७११९पीएन१९९०पीएलसी०५८१३९)

...(पहिली याचिकाकर्ता कंपनी हस्तांतरक कंपनी)

इंडो काऊंट इंडस्ट्रीज लिमिटेड (सीआयएन: एल७२२००पीएन१९८८पीएलसी०६८९७२)

...(दुसरी याचिकाकर्ता कंपनी/

हस्तांतरक कंपनी) (पहिली याचिकाकर्ता कंपनी आणि दुसरी याचिकाकर्ता कंपनी यांचा एकत्रित ''याचिकाकर्ता कंपन्या' असा उल्लेख)

### याचिकेच्या सुनावणीकरिता सूचना

प्रणवादित्य स्पिनिंग मिल्स लिमिटेड (''हस्तांतरक कंपनी'') सह इंडो काऊंट इंडस्ट्रीज लिमिटेड '''हस्तांतरिती कंपनी'') आणि त्यांच्या संबंधित भागधारकांच्या एकत्रिकरणाच्या प्रस्तावित योजनेच्या मंजुरीकरिता कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ अंतर्गत संयुक्त याचिका १४ डिसेंबर, २०२१ रोजी सदर याचिकाकर्त्या कंपन्यांद्वारे सादर करण्यात आली होती आणि ती १८ जुलै, २०२२ रोजी राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ (सन्माननीय न्यायाधिकरण) द्वारे दाखल करण्यात आली होती आणि **बुधवार, १० ऑगस्ट, २०२२** रोजी सन्माननीय न्यायाधिकरणासमोर सुनावणीकरिता निश्चित

कोणीही वरील सदर संयुक्त याचिकेच्या बाजुने किंवा विरोध करण्यास इच्छुक असल्यास संयुक्त याचिकेच्या अंतिम सुनावणीकरिता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी किमान दोन दिवस अगोदर त्यांच्या किंवा त्यांच्या विकलाद्वारे सही केलेली त्यांच्या हेतुची सूचना याचिकाकर्ता कंपन्यांचे वकील म्हणजेच हेमंत सेठी अँड कं., ज्यांचे कार्यालय आहे कार्यालय क्र. ३०९, न्यू बेक हाऊस, कार्टर ब्ल्यू रेस्टॉरंटच्यावर, एमसीसी लेन, एमएससी बँकेसमोर, कालाघोडा फोर्ट, मुंबई-४०० ०२३, महाराष्ट्र, भारत यांच्याकडे पाठवणे आवश्यक आहे, जेथे त्यांना याचिकेला विरोध करायचा आहे, विरोधाची पार्श्वभूमी किंवा शपथपत्राची प्रत अशा सूचनेसह पाठविणे आवश्यक आहे.

संयुक्त याचिकेची प्रत कोणाही व्यक्तीला आवश्यकता असल्यास विनामुल्य याचिकाकर्त्यांच्या विकलांद्वारे पुरवण्यात येईल.

दिनांक: २१ जुलै, २०२२

हेमंत सेठी अँड कं. याचिकाकर्त्या कंपन्यांकरिता वकील

जीई पॉवर इंडिया लिमिटेड

सीआयएन: एल७४१४०एमएच१९९२पीएलसी०६८३७९ नोंदणीकृत कार्यालयः रेगस मॅग्नम बिझनेस सेंटर्स, ११ वा मजला, प्लॅटिना, ब्लॉक जी, प्लॉट सी-५९, बीकेसी, वांद्रे (पू.), मुंबई, महाराष्ट्र- ४०००५१. फोन क्र.: टी +९१ २२ ६८८४१७४१ वेबसाईटः www.ge.com/in/ge-power-india-limited

### ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

- १. कंपनीच्या सभासदांना याद्वारे सूचना देण्यांत येते की, एमसीए सर्क्युलर २/२०२२, दिनांक ०५ मे, २०२२ आणि सेबी सर्क्युलर सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२२/६२, दिनांक १३ मे, २०२२ च्या अनुपालनात जीई पॉवर इंडिया लिमिटेड ('कंपनी') ची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') ही निगम व्यवहार मंत्रालय ('एमसीए') द्वारे जारी विविध सर्क्युलर्स सहवाचता कंपनी अधिनियम, २०१३ आणि इतर कायदे/सर्क्युलर्सच्या प्रयोज्य तरतुर्दींच्या अनुपालनात ३० व्या एजीएमच्या सूचनेत नमुद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी') किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ('ओएव्हीएम') मार्फत मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात येणार आहे.
- संबंधित कायदे व सर्क्युलर्सच्या अनुपालनांत, एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता अलिप्त आणि एकत्रित वित्तीय विवरणे सह मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि त्यास जोडण्याची गरज असलेले अन्य दस्तावेज हे ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस कडे नोंदवलेले आहेत त्या कंपनीच्या सर्व सभासदांना पाठविण्यांत येतील. वरील सदर दस्तावेज कंपनीची वेबसाईट (www.ge.com/in/ge-power-india-limited) वर, स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाईट (www.bseindia.com आणि www.nseindia.com) वर सुध्दा उपलब्ध होतील.
- ई-मेल पत्ते नोंदवण्याची/अद्ययावत करण्याची पध्दतः

(ए) प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेले सभासद, ज्यांनी कंपनीकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदवलेले/अद्ययावत केलेले नाहीत त्यांना https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx वर क्लीक करुन किंवा कंपनीला फोलिओ क्रमांक तपशील आणि पॅन कार्डची स्व-साक्षांकित प्रत जोडून in.investor-relations@ge.com येथे लिह्न किंवा केफिनटेकला einward.ris@kfintech.com कडे ते नोंद्वण्याची/अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे.

(बी) डिमटेरिअलाईज्ड माध्यमाने शेअर्स धारण केलेले सभासद, ज्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे त्यांचे ई-मेल ॲडेसेस नोंदवलेले/अद्ययावत केलेले नाहीत त्यांना त्यांचे डिमॅट खाते ज्यांच्याकडे आहे त्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे त्यांचे ई-मेल पत्ते नोंद्वण्याची/अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे.

डिमटेरिअलाईज्ड माध्यमाने, प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेले सभासद आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदवलेले नाहीत त्या सभासदांसाठी दरुनच मतदान करण्याची पध्दत (''दरस्थ ई-मतदान'') एजीएमच्या सचनेत दिलेली आहे. सभासदांना एजीएमच्या सूचनेतील सर्व टीपा आणि खास करुन एजीएम मध्ये सहभागी होण्याची पध्दत, द्रस्थ ई-मतदान किंवा एजीएम दरम्यान ई-मतदानामार्फत मतदान करण्याची पध्दत काळजीपूर्वक वाचण्याची विनंती करण्यात येत आहे.

ईसीएल फायनान्स लि.

ग्राबतचे तपशील खाली दिले आहेत.

मागणी सूचना तारिख: १८.०७.२०२२

मंडळाच्या आदेशावरुन जीई पॉवर इंडिया लिमिटेड साठी **ठिकाण**:नोयडा कामना तिवारी दिनांकः २१ जुलै, २०२२ कंपनी सेक्रटरी आणि अनुपालन अधिकारी

र गोंदणीकृत कार्यालय येथे स्थित टॉवर ३, ५वा मजला, विंग बी, कोहिनूर सिटी मॉल, क्रोहिनूर सिटी, किरोल रोड, कुर्ला (पश्चिम), मुंबई – ४०० ०७०

े. कर्जदार, सह कर्जदार, हमीदार यांचे नाव आणि पत्ता आणि कर्ज रक्कमः-

**कर्ज करार दिनांक**: ३० जून, २०१८, १ जुलै २०१८ आणि २२ ऑक्टोबर २०२०

. कर्जदार, सह कर्जदार, हमीदार यांचे नाव आणि पत्ता आणि कर्ज रक्कम:-

**लॅन क्र**. : एलएमयुएमएलएपी०००००२५९५**, कर्ज करार दिनांक:** २१ मार्च-२०१३

दुरुस्ती करार: – १ जुलै, २०२१ मागणी सूचना तारिख: १२.०७.२०२२

कर्ज रक्कमः रु. ७,६८,००,०००/ - (रुपये सात कोटी अड्सष्ट लाख मात्र)

पुचनेचा दिनांक १२.०७.२०२२ पासून पुढील व्याज

ारणांचे हस्तांतरण करण्यास मज्जाव करण्यात येत आहे.

ठिकाण : मुंबई

लाख मात्र) आणि रु. ७४,०५,५०२/- (रुपये चौऱ्याहत्तर लाख पाच हजार पाचशे दोन मात्र)

गोसायटी लिमिटेड अशा ज्ञात इमारतीमधील ९व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ९०१ चे ते सर्व भाग आणि विभाग.

अन्नपूर्णा टॉवर्स २, नगरपालिका परिसर ४९/५०, प्रिन्स गुलाम एमडी शाह रोड, कोलकाता - ७०० ०३३.

वितरण रक्कमः रु. ६,९९,५४,३३२/- (रुपये सहा कोटी नव्व्यान्नव लाख चोपन्न हजार तीनशे बत्तीस मात्र)

सरफैसी ॲक्ट,२००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

गद्वारे सूचना देण्यात येते की, पुढील कर्जदार यांनी **मे. ईसीएल फायनान्स लिमिटेड** यांच्याकडून घेतलेल्या कर्ज सुविधेचे मुद्दल आणि व्याजाच

रतावा करण्यास कसूर केली आहे आणि सदर कर्ज खाते नॉन परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. दि

सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफैसी ॲक्ट) च्या

कलम १३(२) अन्वये त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर सदर मागणी सूचना जारी केली. सदर मागणी सूचनेव्यतिरिक्त त्यांना ह्या जाहीर सूनचेद्वारे

कर्जदार, तारणे, थकबाकी रक्कम, कलम १३(२) अन्वये पाठवलेली मागणी सूचना आणि त्याअंतर्गत मागितलेली रक्कम ह्य

<mark>ब्राहिम युसूफ मुकादम (कर्जदार), शबनम इब्राहिम मुकादम (सह-कर्जदार),</mark> फ्लॅट क्र. ९०१, ९वा मजला, नेन्सी को-हाऊसिंग

प्रोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र. १६ ओएनजीसी कॉलनी ३रा मजला, अल्मेडा पार्क समीर वांद्रे - (पश्चिम) मुंबई ४०००५०. **हाजी इब्राहिम** 

हुसैन आणि मुलगे (सह-कर्जदार/ भागीदारी फर्म) द्वारे इब्राहिम युसूफ मुकादम आणि शबनम इब्राहिम मुकादम यांचे भागीदार,

. ०९बी/११०, १ला मजला, पार्वती इंडस्ट्रियल प्रिमायसेस, न्यु सन मिल कंपाऊंड, फिनिक्स मिल्स समोर, लोअर परेल (पश्चिम), मुंबई - ४००

**कर्ज रक्कमः रु. ६,४२,१४,६२४/** – (रुपये सहा कोटी बेचाळीस लाख चौदा हजार सहाशे चोवीस मात्र), **रु. ६०,००,०००/** – (रुपये साट

थकीत देय: रु. ७,७२,१६,८२२.११/- (रुपये सात कोटी बहात्तर लाख सोळा हजार आठशे बावीस आणि अकरा पैसे मात्र), रु

३७,०१,२५८.५९/- (रुपये सदतीस कोटी एक लाख दोनशे अड्डावन्न आणि एकोणसाठ पैसे मात्र) आणि रु. ६९,८२,३८९.९५/- (रुपये

रकोणसत्तर लाख ब्याऐंशी हजार तीनशे एकोणनव्वद आणि पंच्यान्नव पैसे मात्र) सह मागणी सूचनेचा दिनांक १८.०७.२०२२ पासून पुढील व्याज.

<del>गरण मत्तेचे वर्णनः</del> मुंबई उपनगराच्या नोंदणीकृत जिल्ह्यामधील गाव वांद्रे, तालुका अंधेरी येथे स्थित सी.टी. सर्व्हे क्र. एफ/१०१० धारक

जिमनीच्या प्लॉट येथे स्थित अल्मेडा पार्क समोर, ३रा मजला, वांद्रे (पश्चिम), मंबई - ४००५० येथे स्थित नेन्सी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग

**सेंगा सिंगरॉय ॲण्ड असोसिएट्स प्रा लि (कर्जदार),** युनिट क्र. २१० हिल्टन सेंटर २रा मजला, प्लॉट क्र. ६६, सेक्टर ११ सीबीडी बेला

पूर, नवी मुंबई - ४००६१४. **मोईत्रेयी सिंगरॉय (सह कर्जदार)** फ्लॅट क्र. डी-२१ आणि डी-२२, टॉली अपार्टमेंट, ४९/४९, प्रिन्स गुलाम

हुम्मद शाह रोड, टॉलीगुंगे, कोलकाता – ७०० ०३३. **सुलेखा चक्रवर्ती (सह–कर्जदार)** फ्लॅट क्र. एस१, १ला मजला, आनंदमेळ

. अपार्टमेंट, प्रिमायसेस ४९/५० प्रिन्स गुलाम मुहम्मद शाह रोड, कोलकाता ७०००३३. **अमलन शैलेंद्र सिंगा (सह–कर्जदार),** फ्लॅट ३/बी,

**थकीत देय: रु. २.९९.६५.७६८.३५**/- (रुपये दोन कोटी नळ्यान्नव लाख पासष्ट हजार सातशे अडुसष्ट आणि पस्तीस पैसे मात्र) सह मागर्ण

**तारण मत्तेचे वर्णनः मिळकत क्र. १:** कोलकाता महानगरपालिकेच्या हद्दीमधील नगरपालिका वॉर्ड क्र. ९४ अंतर्गत पोलीस स्टेशन – जादवपर

. अंतर्गत प्रिमायसेस क्र. ४९/४९, प्रिन्स गुलाम मुहम्मद शाह रोड, कोलकाता -७०० ०३३ येथे वसलेले आणि स्थित जिमन मोजमापित अंदाजे

४५ कोट्टा, ०४ चित्तक्स आणि ३२ चौ. फू. च्या प्लॉट येथ किंवा वर बांधकामित इमारतीच्या तळ मजल्यावरील कार पार्किंग स्पेस मोजमापित

५० चौ. फू. सह रऱ्या मजल्यावरील मोजमापित अंदाजे १५३९ चौ. फू. (सुपर बिल्ट–अप क्षेत्र) फ्लॅट क्र. बी–२१ आणि बी–२२ (डी–२१ आणि डी–२२) चे ते सर्व भाग आणि विभाग. **मिळकत क्र. २**. कोलकाता महानगरपालिकेच्या हद्दीमधील नगरपालिका वॉर्ड क्र. ९४ अंतर्गत

जिल्हा दक्षिण २४ प्रांगणे मधील पोलीस स्टेशन – जादवपूर अंतर्गत प्रिमायसेस क्र. ४९/४९, प्रिन्स गुलाम मुहम्मद शाह रोड येथे वसलेल्या आणि

स्थित अंदाजे मोजमापित ७ कोट्टा, २ चित्तक्स आणि ३० चौ. फू. जिमनीच्या प्लॉट येथे किंवा वर बांधकामित अन्नपूर्णा टॉवर – २ अशा नावाच्या

आणि ज्ञात इमारतीच्या कार पार्किंग स्पेस मोजमापित अंदाजे १२५ चौ. फू. सह एकत्रित ३रा मजला (दक्षिण-पूर्व बाजू) वरील मोजमापित अंदाजे

१५९० चौ. फू. (सुपर बिल्ट अप क्षेत्र) फ्लॅट क्र. ३बी चे ते सर्व भाग आणि विभाग. मिळकत क्र. ३: कोलकाता महानगरपालिकेच्या हद्दीमधील . गरपालिका वॉर्ड क्र. ९४ अंतर्गत पोलीस स्टेशन - जादवपूर अंतर्गत प्रिमायसेस क्र. ४९/४९, प्रिन्स गुलाम मुहम्मद शाह रोड येथे वसलेल्य

आणि स्थित अंदाजे मोजमापित ३ कोट्टा, १ चित्तक आणि ३ चौ. फू. जिमनीच्या प्लॉट येथे किंवा वर बांधकामित इमारतीच्या एक मिडियम साईझ

मोटर कार पार्किंग करिता तळ मजल्यावरील रूफ अंतर्गत मोजमापित अंदाजे ८० चौ. फू. कव्हर्ड कार पार्किंग स्पेस एकत्रित सह १ल्या मजला (दक्षिण भाग) वरील मोजमापित अंदाजे ६५० चौ. फू. (बिल्ट अप क्षेत्र) फ्लॅट क्र. एस१ चे ते सर्व भाग आणि विभाग.

न्हणून वरील तुम्ही कर्जदार यांना ह्या सूचनेच्या ६० दिवसांत उपरोक्त थकबाकी रकमेचे संपूर्ण प्रदान करण्यास सांगण्यात येते, कसूर केल्यास.

नेम्नस्वाक्षरीकारांना उपरोल्लेखित तारणांवर अमलबजावणी करण्याकरिता सरफैसी ॲक्ट अंतर्गत कारवाई करणे भाग पडेल. कुपया ध्यानांत ठेवावे

की, सदर ॲक्टच्या कलम १३(१३) प्रमाणे, तुम्हाला मध्यांतरीच्या काळात आमच्या संमतीखेरीज विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे उपरोह्लेखित

एनपीए तारीख: ०६.०४.२०२२

सही / - प्राधिकृत अधिकारी

**लॅन क्र.** : एलएमयूएमएलएपी०००००५१५७७, एलएमयूएमएलएपी०००००५१६९० आणि एलकेओएचएलएपी०००००८४३७७

एनपीए तारीख: ०५.०७.२०२२

बंगळुरु येथील कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥ यांच्यासमक्ष पहिला मजला, जीवन मंगल बिल्डिंग. क्र. ४, रेसिडेन्सी रोड, बंगळुरु-५६००२५

ओ.ए. क्र. १७४२ सन २०२० कर्नाटक बँक लि .... अर्जदार

श्री. वेंकटेश्वरा राव आणि अन्य . प्रतिवार्द कर्ज वसुली न्यायाधिकरण (प्रक्रिया) नियमावली १९९३ च्या नियम २३(VIII)

अंतर्गत जारी समन्स

न्याअर्थी वरील नावाच्या अर्जदारांनी रक्कम ह. ३७,४५,२५५.०० (रूपये सदतीस लाख पंचेचाळीस हजार दोनशे पंचावण्ण मात्र) सह एकत्रित व्याज आणि खर्चाच्या वसलीकरीता आणि इतर अनुतोषांकरिता प्रतिवादींच्या विरोधात रिकव्हरी ऑफ डेब्टस ॲण्ड बॅंकरप्टसी ॲक्ट, १९९३ च्या कलम १९ अन्वये अर्ज स्थापित केला आहे. सूचना घ्यावी की, तुम्हाला विनंती केलेले अनुतोष

का मंजुर करु नयेत याचीकारणे दाखविण्यासाठी ...... समन्सच्या बजावणीपासून ३० दिवसांच्या आत किंवा ०५.०९.२०२२ रोजी १०.३० वा. तुमच्य बचावाच्या पृष्ठ्यर्थ व्यक्तीश: किंवा वकील किंवा रितसर प्राधिकृत एजंटमार्फत न्यायाधिकारणासम हजर राहण्याचे निर्देश देण्यात येत आहेत.

सूचना घ्यावी की, तुम्ही कसूर केल्यास तुमच्या . गैरहजेरीत अर्जाची सुनावणी केली जाईल आणि निर्णय दिला जाईल.

माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने २४ जून, २०२२ रोजी दिले. न्यायाधिकरणाच्या आदेशाने

सही/-, निबंधक कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥. बंगळुर

मे. सीएनएक्स कॉर्पोरेशन लि., कार्यालय क्र १२-ए, हाजी कासम बिल्डिंग, III मजला, ६६ तामगिंट लेन फोर्ट, मुंबई-४००००१

जाहीर सूचना

सर्व संबंधितांना यादवारे कळविण्यात येते

की, मौजे - जूचंद्र, तालुका- वसई, जिल्हा -

पालघर येथील जुना सर्व्ह क्र. ३३२, नवीन

सर्व्हें नं ३६८, हिसा क्र.४, क्षेत्र ३,६९०

चौ.मीटर हि जमीन ७ मार्च २०१३ रोजी

दिवंगत श्री. रंगनाथ वामन पाटील याच्या

नावे होती. ७ मार्च २०१३ च्या नोंदणीकृत

विकास करारनाम्यादवारे उक्त श्री रंगनॉथ

वामन पाटील व त्यांच्या कुटुंबातील सदस्य अ.क्र.:- (१)श्रीमती. रजनी रंगनाथ पाटील,

(२) श्री. विदयाधर रंगनाथ पाटील,

(४) श्रीमती. मीना मनोज ठाकूर,

चंद्रकांता घनश्याम पाटील

(३) श्रीमती हेमलता जयप्रकाश पाटील,

(५) श्री राजेश रंगनाथ पाटील, (६) श्रीमती

(७) श्रीमती. सरिता भरत भोईर यांनी

योग्य त्या मोबदल्यात वरील नमद

जमिनीचे विकासनाचे हक्क माझे अशील

मातोश्री शेल्टर्स (भाय) पा लि च्या नावे

दिले आहे तसेच त्या अनुषंगाने, रीतसर

नोंदणीकृत कुलमुखत्यार पत्रादवारे त्यात

आणि विशेषाधिकार माझे अशील मातोश्री

शेल्टर्स (आय) प्रा. लि. यांस प्रदान केले

६ जून २०२२ रोजी, श्री. राजेश रंगनाथ

पाटील यांनी त्यांचे अधिवक्ता कल्पेश

म्हात्रे यांच्यामार्फत दैनिक नवशक्तीमध्ये

जाहीर नोटीसदवारे जाणीवपर्वक आणि

हेतपरस्सर माङ्या अशिलावर धादांत खोटे

व निराधार आरोप केले आहेत. जे स्पष्टपणे

अवमानकारक आणि माझ्या अशिलास

बदनाम करणारे आहेत, तसेच सदर जाहीर

सुचनेत बेकायदेशीर रीतीने विकास

करारनामा आणि कुलमुखत्यारपत्र रद्द करण्याचे, तसेच विकास करारनाम्या

अंतर्गत माझ्या अशिलाने दिलेली रक्कम

तरी. सर्व संबंधितांना यादवारे सचित केले

जाते की, वरील विकास करारनामा आणि

कुलमुखत्यारपत्र अद्याप कायदेशीर आणि

वैध असून आणि उभय पक्षकारांना बंधनकारक

आहे. तसेच, वरील मालमत्तेच्या संदर्भात

क्णीही कोणताही व्यवहार केल्यास तो

र्पूर्णपणे बेकायदेशीर असेल आणि सदर

व्यवहार आणि त्या व्यवहाराच्या अनुषंगाने

उध्दभवणारे कोणतेही परिणाम माझ्य भशिलावर बंधनकारक भमणार नाही

तसेच, सर्व संबंधितांना पुढे कळविण्यात

येते की, माझे अशिलावर, श्री. राजेश

रंगनाथ पाटील यांनी जाहीर सूचनेद्वारे

हेतुपुरस्सर खोटे, बदनामीकारक आणि

. अपमानास्पद आरोप केल्याबद्दल, त्यांच्या

विरुद्ध दिवाणी तसेच फौजदारी कार्यवाही

करण्याचा माझे अशील गंभीरपणे विचार

Ref/No/PN/722/2022

**Edelweiss** 

दिनांक २२-०७-२०२२

वकील, उच्च न्यायालय, मुंबई

G- २/A, कोमल टॉवर, पटेल नगर,

भाईंदर (पश्चिम), पिन - ४०१ १०१

ॲंड पी हरी

जप्त करण्यासंबंधी उल्लेख आहे.

वर्णन केलेले विविध अधिकार

..प्रतिवादी क्र. २

# **CANARA ROBECO**

Seal

### Canara Robeco Mutual Fund

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर

मुंबई येथील खंडपीठ

कंपनी योजना अर्ज क्र. १९१ सन २०२१

शी संबंधित

कंपनी योजना याचिका क्र. ७५ सन २०२१

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते कलम २३२ आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या इतर प्रयोज्य तरतुदी

इन्शुरन्स असिस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ('योजनेच्या भाग डी करिता नवीन कंपनी३ किंवा 'दुसरी याचिकाकर्ता कंपनी') मध्ये ग्लोबल इन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड ('विभक्त कंपनी' किंवा 'तिसरी याचिकाकर्ता कंपनी') च्या

. वेभक्त उपक्रमाच्या (योजनेमधील व्याख्येनुसार) च्या विभक्तीकरणाद्वारे इन्शुरन्स असिस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

(योजनेच्या भाग सी करिता 'हस्तांतरिती कंपनी' किंवा 'दूसरी याचिकाकर्ता कंपनी') आणि त्यांचे संबंधित

याचिकाकर्ता कंपनी') च्या एकत्रिकरणाकरिता व्यवस्थेच्या संयुक्त योजनेच्या ('योजना' किंवा 'सदर योजना')

याचिकेची सूचना

इन्शुरन्स असिस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये ग्लोबल इन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड (योजनेमधील

त्र्याख्येनसार) च्या विभक्तीकरणाद्वारे इन्शरन्स असिस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे संबंधित भागधारकांसह

माणि मध्ये ग्लोबल इन्शुरन्स सर्व्हिसेस (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडच्या एकत्रिकरणाकरिता व्यवस्थेच्या संयुक्त

योजनेच्या मंजरीकरिता कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि इतर प्रयोज्य तरतटींन्वये याचिका

तन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ ('एनसीएलटी') याचिकाकर्त्या कंपन्यांद्वारे सादर केली

होती आणि १<mark>१ जुलै, २०२२</mark> रोजी पाठवलेल्या त्यांच्या आदेशाद्वारे सन्माननीय एनसीएलटी द्वारे दाखल करण्यात आली होती. वरील सदर याचिका **१२ ऑगस्ट, २०२२** रोजी सन्माननीय एनसीएलटी समोर सुनावणीकरिता निश्चित

कोणीही संबंधित व्यक्ती सदर याचिकेच्या बाजुने किंवा विरोध करण्यास इच्छुक असल्यास त्याने/तिने/त्यांनी

याचिकेच्या सुनावणीकरिता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी किमान दोन दिवस अगोदर त्याच्या/तिच्या/त्यांच्या किंवा

याच्या/तिच्या/त्यांच्या विकलांद्रारे सही केलेली त्याच्या/तिच्या/त्यांच्या हेतची सचना खालील नमद पत्त्यावर

मनस्वाक्षरीकार प्राधिकृत प्रतिनिधीकडे पाठविणे आवश्यक आहे. जेथे कोणाही संबंधित व्यक्तीला वरील सदर

याचिकेला विरोध करायचा आहे, विरोधाची पार्खभूमी किंवा त्या वतीने शपथपत्राची प्रत अशा सूचनेसह पाठविणे

आवश्यक आहे. सर्व जोडपत्रांसह कंपनी याचिकेची प्रत कोणाही व्यक्तीला आवश्यकता असल्यास त्यासाठी विहित

ाुल्क प्रदान केल्यावर याचिकाकर्त्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधीद्वारे पुरवण्यात येईल.

गधारकांसह आणि मध्ये ग्लोबल इन्श्रन्स सर्व्हिसेस (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड ('हस्तांतरक कंपनी' किंवा 'पहिली

ाहवाचता कंपनीज (कॉम्प्रोमायझेस, ॲरेंजमेंटस् ॲण्ड ॲमल्गमेशन) रुल्स, २०१६ च्या प्रकरणात

ग्लोबल इन्शरन्स सर्व्हिसेस (इंडिया)

इन्शुरन्स असिस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

लोबल इन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड

**(यानंतर एकत्रित ''याचिकाकर्ता कंपन्या''** असा उल्लेख)

प्रायव्हेट लिमिटेड

करण्यात आली आहे.

सदर दिनांक २२ जुलै, २०२२

Investment Manager : Canara Robeco Asset Management Co. Ltd. Construction House, 4th Floor, 5, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai 400 001. Tel.: 6658 5000 Fax: 6658 5012/13 www.canararobeco.com CIN No.: U65990MH1993PLC071003

### **NOTICE-CUM-ADDENDUM NO. 23**

. याचिकाकर्ता कंपन्यांच्या वतीने आणि करिता

याचिकाकर्त्या कंपन्यांचे प्राधिकृत स्वाक्षरीकत

काळा घोडा, फोर्ट, मुंबई-४००००१

पत्ताः ए विंग, ५ वा मजला, वन फोर्ब्स, डॉ. व्ही. बी. गांधी मार्ग.

श्री. प्रणव कपाडिया

### Introduction of e-KYC Facility:

Investors are requested to note that Canara Robeco Mutual Fund ("CRMF") has decided to provide the facility of e-KYC to start investing in Canara Robeco Mutual Fund through Canara Robeco Investor Portal w.e.f. 22<sup>nd</sup> July 2022. Accordingly, the following point related to e-KYC shall be added under "**KNOW YOUR CUSTOMER** (KYC) COMPLIANCE" section mentioned in Statement of Additional Information ("SAI"):

### E-KYC:

E-KYC is a paperless Aadhaar-based process for fulfilling your KYC requirements to start investing in Mutual Funds. SEBI has allowed Aadhaar-based KYC to be used for MF investments, for the convenience of investors. E-KYC facility is an electronic, 100% paperless process for first time investors investing in Mutual Funds to complete their Know Your Customer (KYC) process using their PAN card, Aadhaar and Bank Account details.

All first-time investors who have not completed their KYC or whose KYC has got rejected for some reason can complete KYC using this facility at the time of signing-up into the Canara Robeco Investor Portal or Canara Robeco Mobile App. Currently, this facility is only available for Resident Individual investors and not available for NRI, Non-individual and minor investors. Investors can start their investment journey as soon as E-KYC process is completed without any limitation on the amount which can be invested. This facility is available on Canara Robeco Investor portal and Canara Robeco Mobile App.

This addendum shall form an integral part of the Statement of Additional Information ("SAI") of Canara Robeco Mutual Fund (CRMF) as amended from time to time. All other terms and conditions mentioned in the Statement of Additional Information ("SAI") of Canara Robeco Mutual Fund (CRMF) shall remain unchanged

Unit holders are requested to visit www.canararobeco.com to claim their Unclaimed Redemption & Dividend/IDCW amounts and follow the procedure prescribed therein.

> For and on behalf of Canara Robeco Asset Management Company Ltd. (Investment manager for Canara Robeco Mutual Fund)

Date: 21-07-2022 Place: Mumbai

**Authorised Signatory** 

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

## स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता ई-लिलावाकरिता जाहीर सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनात्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर ॲक्ट) अंतर्गत आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड (पूर्वी इंडिया इन्मेलाईन हाऊसिंग लि. अशी ज्ञात) (आयआयएफएल-एचएफएल) कॉपीर कार्यालय प्लॉट क. १८, उद्योग विहार, फेज-IV, गुगाव - १२२०१५ आणि **शाखा कार्यालय** अ**ययआयएफएल हाऊस, सन इन्फोटेक पार्क, रोड क्र. ६ व्ही, प्लॉट क्र. बी-२३, ठाणे इंडस्ट्रियल एरिया वागळे इस्टेट, ठाणे - ४००६०४ कडे गहाण स्थावर मिळकतीची विक्री न्याअर्थी आयुआयएफएल-एचएफएल चा प्राधिकृत अधिकृत्यांनी (एओ) आयआयएफएल-एचएफएल ची थकबाकी वसुल कृरण्यासाठी '<mark>जे आहे जेथे आहे तत्याने आणि जे आहे जसे</mark>** आहे तत्वाने' तिच्या विक्रीच्या हक्कासह खालील कर्ज खाते /प्रॉस्पेच्य क्र. मधील ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत जारी सुचनेला अनुसरून खालील मिळकत/तींचा कब्जा घेतला आहे विक्री वेबसाईट : www.bankeauctions.com येथे पुरविलेल्या ई-लिलाव फ्लॅटफॉर्म मार्फत निम्नस्वाक्षरीकारांद्वारे करण्यात येईल.

कर्जदार/सह- कर्जदार/	मागणी सूचना तारीख आणि रक्कम	स्थावर मिळकत/तारण मत्तेचे वर्णन	सांकेतिक कब्जा घेतल्याची तारिख	राखीव किंमत	मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख
हमीदारांचे नाव १. सन रेंट ए कार लॉजिस्टिक्स प्रायव्हेट	१०-डिसें-२०२० रु. १,७६,४७,३२३/-	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग धारक पलॅट क्र. ५०३, मोजमापित एकुण क्षेत्र	०७-ऑक्टों-२०२१	रु. १,८०,००,०००/- (रुपये एक कोटी ऐंशी	२४ ऑगस्ट, २०२२ ११.०० ते १४.००
लिमिटेड २. श्री. रविकांत डी. विश्वकर्मा ३. सौ. रीना	(रुपये एक करोड शह्यात्तर लाख सत्तेचाळीस हजार तीनशे तेवीस मात्र)	६६.२४ चौ. मीटर्स बिल्टअप क्षेत्र च्यासह एक कव्हर पार्किंग, ५वा मजला, जॉनिकल जमैका सीएचएस लि., बिल्डिंग क्र. ०९, सेक्टर आर-१२, टीएस क्र. २५-बी/१,	१९-जुलै-२०२२ एकूण थकबाकी रु.	लाख मात्र) इसारा अनामत रक्कम (इअर) रु. १८,००,०००/-	इअर अंतिम तारीख २६-ऑगस्ट-२०२२ सायं. ५.०० पर्यंत
शशिकांत विश्वकर्मा ४. श्री. शशिकांत धर्मराज विश्वकर्मा (प्रॉस्पेक्ट क्र.	बोली वाढविण्याची रक्कम रु. १,००,०००/- (रुपये एक लाख मात्र)	रहए, २७, २८-ए/१, २९एन, ५०ए(भा.), नाहर अमृत शक्ती, चादिवली फार्म रोड, चांदिवली गाव, अंधेरी (पू.), कुर्ला तालुका, मुंबई उपनगर, मुंबई,	२,०२,२९,६४२/- (रुपये दोन कोटी दोन लाख एकोणतीस हजार सहाशे बेचाळीस मात्र)	(रुपये अठरा लाख मात्र)	लिलावाची तारीख/वेळ २९-ऑगस्ट-२०२२ ११.०० ते १३.००
999293)	_ , ,,	महाराष्ट्र.	\	<u> </u>	

चे नाव : आयआयएफएल होम फायनान्स लि., बी) बँकेचे नाव : स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक लि., सी) खाते क्र. ५३१०५०६६२९४, डी) आयएफएसस कोड : SCBL0036025 किंवा पेमेंट लिंक : https://quickpay.iiflfinance.com

## अटी आणि शर्ती

- ई-लिलावात सहभागी होण्याकारता इच्छुक बोलीदारांनी सेवा पुरवठादार https://www.bankeauctions.com कडे त्यांचा तपशील नोंदविणे आणि लॉगईन अकाऊंट, लॉगईन आयडी आणि पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. इच्छुक बोलीदारांनी वरील नमूद शाखा कार्यालयात इअरसाठी प्रदानाचा तपशील केवायसी आणि पॅन कार्डच्या प्रतींसह त्यांचे निविदा प्रपत्र पाठविणे/सादर काणे आवश्यक आहे
- बोलीदारांनी रकाना बोली वाढविण्याची रक्कम मध्ये नमूद रकमेच्या पटीत त्यांचे प्रस्ताव वाढविणे आवश्यक आहे. यशस्वी बोलीटारांनी एओ यांनी बोली मुल्य स्विकारल्यापासन २४ तासात (इअर समायोजित केल्यानंतर) बोली रकमेच्या २५% आणि बोली रकमेच्या उर्वरित ७५% तारण धनकोंनी विक्री
- निश्चित केल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे. सर्व जमा आणि प्रदान हे प्रदानाच्या विहित माध्यमाने करायचे आहे खरेदीदाराने सेस, प्रयोज्य मदाक शुल्क आणि कोणतीही अन्य वैधानिक थकबाकी किंवा इतर थकबाकी जसे की पालिका कर, वीज प्रभार, जमीन आणि मिळकतीशी संबंधित सर्व कर आणि दरासह इतर अनुषांगिक खर्च, प्रभार भरायचे आहेत.
- बोलीदारांना ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यासाठी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्री आणि लिलाव अर्जाच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकारता वेबसाई https://bankeauctions.com आणि https://www.iifl.com/home-loans/properties-for-auction मार्फत जाण्याचा सङ्घा देण्यात वेत आहे. तपशील, मदत प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता बोलीदार सेवा पुरवठादार ई-मेल आयडी : support@bankeauctions.com सपोर्ट हेल्पलाईन नंबर
- @7291981124/25/26 यांना मिळकतीशी संबंधित चौकशीसाठी श्री. जितंद्र गुमा @ 999962823, ईमेल आयडी : jitendra.gupta1@ifl.com यांना संपर्क करू शकतात. वरील सदर कर्जदारांना ७ दिवसांत प्रत्यक्ष कब्जा घेतेवेळी तारण मनेमध्ये असलेल्या घरगुती वस्तु घेवून जाण्यासाठी सूचना याद्वारे देण्यात येत आहे. अन्यथा आयआयएफएल-कोणत्याही परिस्थितीत मिळकतीच्या नुकसानीसाठी जवाबदार राष्ट्रणार नाही.
- पुढे कर्जदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, जर त्यांनी सदर वस्तु घेचून जाण्यास कसूर केली तर वरील सदर वस्तु कायद्यानुसार विकण्यात येतील. वरील विहित वेळेत यशस्वी बोलीदार/लिलाव खरेदीदाराने कोणत्याही टण्यावर प्रदानात कसूर केली तर विक्री रद्द करण्यात येईल आणि अगोदर जमा केलेली रक्कम (ईअर समाविष्ट) जम करण्य येईल आणि मिळकत पुन्हा विक्रीसाठी ठेवण्यात येईल.
- २०. एओ यांनी कोणतेही कारण न देता निविदा/लिलावाच्या अटी आणि शर्ती बदलणे किंवा पुढे ढकलणे/रद्द करण्याचा हक्क राखून ठेवला आहे. निविदा/लिलावामध्ये को आयआयएफएल-एचएफएच्या एओचा निर्णय अंतिम राहील.

लेलाव/विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल ठिकाण : मुंबई, दिनांक : २२ जुलै, २०२२ सही/- प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड,

kotak कॉर्पोरेट आयडेंटीटी क्र. एल६५११०एमएच११८५पीएलसी०३८१३७

दिनांकः १९.०७.२०२२

स्थळ : मुंबई

## कोटक महिंद्रा बॅक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : २७ बीकेसी, सी-२७, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०००५१, महा. शाखा कार्यालय : ४ था मजला, अदमास प्लाझा, सीएसटी रोड, कोलिवरी गाव, सांताक्रुझ (पू), मुंबई ४०००९८, महा

### कब्जा सूचना (स्थावर मिळकतीसाठी) (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या जोडपत्र IV सहवाचता नियम ८(१) अनुसार)

याद्वारे सूचना देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिकुयरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (''सरफैसी ॲक्ट ') अंतर्गत व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या कलम १३(२) व १३(९२) सहवाचता नियम ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचन जारी केली **खालील नमूद कर्जदारांना** प्रत्येक खात्यासमोर नमूद तारखेरोजीस रक्कम सदर सूचनेच्या प्रकाशनाच्या **तारखेपासून ६०** दिवसांत करण्यास सांगितले होते. सदर कर्जदार/हमीदार रकमेचे प्रदान करण्यास असमर्थ ठरल्याने कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे **सूचना देण्यात** येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद केलेल्या मिळकतीचा **सांकेतिक कब्जा** वरील सदर रूल्सच्या नियम ८ सहवाचता सरफैसी ॲक्टच्या कलम १३ (४) अंतर्गत त्याला/तिला प्रदान केलेल्या शक्तीच्या आधारे **खात्यासमोर नमूद तारखे**रोजी घेतला.

विशेषत: कर्जदार/हमीदार व सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, त्यांनी मालमत्तेशी कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेसह केलेल्या कोणताही व्यवह हा दी बँक च्या खालील उल्लेखित रक्कम आणि त्यावरील पूढील व्याजाच्या अधीन राहील.

तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टचे कलम १३ चे उप कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदार/हमीदारांचे लक्ष वेधून घेतले जाते

ग्राहकाचे नाव (कर्जदार/ सह-कर्जदार आणि हमीदार) सह कर्ज खाते क्र.	कब्जाची तारीख सरफैसी ॲक्टच्या नियम ९ सहवाचता कलम १३(२) अन्वये मागणी सूचना	स्थावर मिळकतीचे वर्णन
कर्ज खाते क्रमांक एलएपी१७६४८७१४, सीआरएन क्रमांक १९२५४३९९०, एलएपी१७६२८९८०, सीआरएन क्र. १९२५४३९९० आणि एलएपी१८२२३१७३, सीआरएन क्र. १९२५४३९९० आणि एलएपी१८२२३१७३, सीआरएन क्र. १९२५४३९९० (१) मे. कांचन आणि सह (कर्जदार) (१) श्री अर्जुन एल. खातुरिया (सह-कर्जदार), (३) श्री. शिवराज अर्जुन खतुराई (सहकर्जदार) (४) सी. कांचन अर्जुन खतुराई (सहकर्जदार) सर्वाचा पत्ता आहे: दुकान क्रमांक एफ, ९७, पहिला मजला, दादर मनीष मार्केट सीएचएस, एस. बी. मार्ग, दादर पश्चिम, मुंबई- ४०००२८, चेथ्रे देखीलः फ्लॅंट क्रमांक ८०१/२, जोआना परिसर सीएचएसएल, अल्मेडा पार्क जवळ, मुंबई मॅन्युअल गोन्साल्वस रोड, प्लॉट क्र. १० पाली रोड, अँड्यूज कॉलेज जवळ, वांद्रे (पश्चिम) मुंबई ४०००५०, महाराष्ट्र	सांकेतिक कब्जा १९.०७.२०२२ <u>मागणी सूचनेची तारीखः-</u> ०४.०२.२०२२ रु. ४२,०७,१२१.५०/ - (रुपये बेचाळीस लाख सात हजार एकशे एकवीस आणि पन्नास पैसे मात्र) ०१/०२/२०२२ रोजीस	फ्लॅट क्र. ८०१/२, जोएना प्रिमायसेस सीएचएसएल, अल्मेडा पार्क जवळ, मुंबई मृंन्युअल गोन्साल्विस रोड, प्लॉट क्र. १० पाली रोड, अँड्स्युज् कॉलेज जवळ, वाँद्र पश्चिम पुंबई – ४०००५०, महाराष्ट्र चे ते सर्व भाग आणि
कर्ज खाते क्र. एचएफ२४९४६, सीआरएन क्र. १७०६३७८७ (१) श्री. कल्पक नीतमल शहा (कर्जदार), (२) सी. सोनल कल्पक शहा (सह-कर्जदार) (३) श्रीमती शालीन कल्पक शहा (सह-कर्जदार) सर्वाचा पत्ता आहे: फ्टॅट क्रमांक ७०९, मोज. ८९६ ची. फूट (चटई क्षेत्र) सृष्टी गार्डन्स अशा ज्ञात इमारतीमध्ये, वी विंग, १३ वा रोड, टिळक नगर, चेंबूर, मुंबई - ४०००८४, येथे सुध्दाः मॉडर्न एजेन्सी, सी-ओ लक्ष्मी गॅस सर्व्हींस, एस जी बवे मार्ग, नेहरु नगर, कुर्ला (पूर्व)	सांकेतिक कब्जा १९.०७.२०२२ <u>मागणी सूचनेची तारीखः-</u> २८.०२.२०२२ रु. ६७.०६,२५०.९३/ (रुपये सदुसघ्ट लाख सहा हजार दोनशे पन्नास आणि त्र्याण्णव पैसे मात्र) २४/०२/२०२२ रोजीस	सृष्टी गार्डन्स अशी ज्ञात इमारत, बी विंग १३वा रस्ता, टिळक नगर, चेंब्रू, मुंबई - ४०००८४ मधील फ्लॅट क्र. ७०१, मोज ८९६ चौ फू (चटई क्षेत्र) चे ते सर्व भाग आणि विभाग.

(प्राधिकृत अधिकारी) कोटक महिंद्रा बँक लि

### SBI STATE BANK OF INDIA (एसएएमबी) स्ट्रेस्ड ॲसेट्स मॅनेजमेंट शाखा-॥

वकील पुनम जाधव

ने. ता. ०२/०९/२०२२ विवाह याचिका क्र.०६/२०२०

नि.क्र. :१४

...Petitioner

जाहीर नोटीस

वसई येथील मे. श्री. आर. एच. नाथाणी, दिवाणी न्यायाधिश

वरिष्ठ स्तर, वसई यांचे न्यायालयात

सुनिल चंद्रकांत कुटाळे V/S ...Responden

रॉ. मु. पो. मासेवॉडी, ता. आजरा, जि. कोल्हापूर

ज्या अर्थी सदरचे अर्जदार ह्यांनी मे. दिवाणी

न्यायाधीश (व.स्तर) वसई यांच्या कोर्टात

त्या अर्थी असे जाहीर करण्यात येते की सदरहु

विवाह याचिकामध्ये, सामनेवाले सुनिल

चंद्रकांत कुटाळे यांच्यावर प्रत्यक्ष नोटींसीर्च

बजावणी झालेली नसल्यामुळे ही जाहीर

नोटीस प्रसिध्द करीत आहेत. तरी सदर

सामनेवाले अगर त्यांचे प्रतिनिधींनी त्यांर्च

बाजु मांडण्यासाठी ही नोटीस प्रसिध्द

झाल्यापासून ३० दिवसांच्या आत उपरनिर्दिष्ट

प्रकरणी सामील होउन आपले लेखी म्हणणे

नोंदवावे आणि तसेच या लेखावरुन असे

कळविण्यात येते की सदरहु मुदतीत आपले

लेखी म्हणणे न आल्यास न्यायालय वादीचे

म्हणणे ऐकुन प्रस्तुतच्या अर्जात निकाल

देण्यात देईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी

सदर प्रकरणी **पुढील तारीख ०२/०९/२०२२** 

आज दि. १४/०७/२०२२ रोजी माझ्य

सहीनिशी व न्यायालयाच्या शिक्यानिशी दिली

हकुमावरुन,

अधिक्षक

दिवाणी न्यायालय व. स्तर, वसई

रोजी नेमण्यात आली आहे.

प्रस्तुतचा विवाह याचिका दाखल केला आहे

अरुणा सुनिल कुटाळे

सुनिल चंद्रकांत कटाळे

...पहिली याचिकाकर्ता कंपनी

...तिसरी याचिकाकर्ता कंपनी

.दुसरी याचिकाकर्ता कंपनी

रहेजा चेंबर्स, तळमजला, विंग-बी, फ्री प्रेस जर्नेल मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१.

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे स्टेट बँक ऑफ इंडिया चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड सन २००२) आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०८.०५.२०१८ रोजी मागणी सचना जारी करून आणि स्टॅण्डर्ड अहमदाबाद आवृत्ती आणि गुजरात मित्र-सुरत या आवृत्ती मध्ये ३०.०८.२०१८ रोजीस आणि फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्ती (मुंबई आवृत्ती) मध्ये ३१.०८.२०१८ रोजीस प्रकाशित करून कर्जदार/हमीदार मे. एनर्जेटिक ग्लोबटेक्स प्रा. लि., श्री. संजय रामजीदास जुनेजा, श्री. निकुंज आर. कपाडिया, श्री. प्रमोद अर्जन ठाकर, श्री. रमेशचंद एच. गटोरवाला यांस सचनेतील एकण नमद रक्कम रु. ११,०४,००,५७९.२६/- (रुपये अकरा कोटी चार लाख पाचशे एकोणऐंशी आणि सव्वीस पैसे मात्र) **अधिक** २८.०६.२०१७ पासून पुढील व्याज ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवस

. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी त्याला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून खालील वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अन्वये **२१ जुलै, २०२२** रोजी घेतला आहे. विशेषत: कर्जदार/तारण ऋगको आणि सर्वेसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी

कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडियास रक्कम रु. ११,०४,००,५७९.२६/ – अधिक पुढील व्याज आणि परिव्यय या रकमेसाठी भाराअधीन राहील.

ारतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधुन घेतले जात आहे.

थी. प्रमोद अर्जन ठाकर यांच्या नावामधील फ्लॅट क. बी–१०२. १ला मजला. तलसी कमल. प्लॉट क. २३३. सेक्टर १०, खारघर, नवी मुंबई असलेल्या मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.

ठिकाण : खारघर प्राधिकत अधिकारी दिनांक : २१.०७.२०२२ स्टेट बँक ऑफ इंडिया

यूनियन बैंक 🕼 Union Bank

फोन क्रमांक:०२५०२९५०१००.

संदर्भ: ६४४००६६५००००१८४

करण्यास सांगितले होते.

श्री. रिझवान इस्तियाक शेख (अर्जदार) फ्लॅट क्र. ३०१, ई विंग, चंद्रेश छाया फेझ १ सीएचएसएल, गाव भाईंदर लोढा कॉम्प्लेक्स, मिरा रोड पूर्व

आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की, **तुमचे खाते ६४४००६६५००००१८४** यांनी थकीत/हफ्ते/व्याज परतफेड करण्यात तुम्ही केलेल्या कसुरीच्या परिणामी २९.०६.२०२२ रोजी तु**मचे खाते**चे वर्गीकरण एनपीए खाते असे करण्यात आले. आजमितीस खाली दर्शवल्याप्रमाणे तुमच्या खाल्यात ३० मे, २०२२ रोजीस **रु. २३,७३,२९**९.५४ **(रुपये तेवीस लाख त्र्याहात्तर हजार दोनशे एकोणीस आणि पैसे चोपन्न मात्र)** अशी रक्कम थकीत आहे र्त

आम्ही वारंवार मागणी करूनही कर्जदार **तुमच्याकडू**न यांनी तुमच्या खात्यातील थकबाकी रकमेपोटी कोणतीर्ह

एकत्रितीरता क. २३,७३,२१९.५४ सह तुमच्या द्वारे निष्पादीत कर्ज दस्तावेजच्या अटी आणि शतींनुसा मासिक आधारे द.सा. ८.४०% सांपाश्चिंक दराने व्याज ही रक्कम अदा करून ह्या सूचनेच्या प्राप्तीच्य

ठाणे येथे स्थित असलेले आणि वसलेले एन ए जमीन धारक सर्व्हें क्र. ५४४, हिस्सा क्र. १, नवीन सर्व्हें क्र ४१, हिस्सा क्र. १ चा भाग आणि विभागावर बांधलेले श्री. रिझवान इस्तेयक शेख च्या नावे चंद्रेश छाया फेझ १ को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड नावे ज्ञात सोसायटीमध्ये चंद्रेश छाया नावे ज्ञात इमारतीमध्ये रहिवासीत फ्लॅट क्र. ३०१, ई विंग, ३ रा मजला, मोजमापित ४१.३५ चौ.मीटर्स बिल्ट अप क्षेत्र

- . दक्षिण: जी विंग
- . पूर्व: एफ विंग

भंतर्गतचे तिचे अधिकार वापरलेत आणि जर तारण मत्तांच्या विक्री रकमेमधन संपर्ण थकबाकी भागवता आली नाही ार आम्हाला, तुमच्याकडून उर्वरित रकमेची वसुली करण्यासाठी एखाद्या विधी न्यायालय/कर्ज वसुर्ल गयाधिकरणांत तुमच्याविरुद्ध सुयोग्य कायदेशीर प्रक्रिया करण्यास भाग पडेल.

, यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास मज्जाव केलेला आहे. ह्या कलमाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघ केल्यास गंभीर परिणाम होतील हे कपया ध्यानांत ठेवावे.

८) च्या तरतुदींकडे तुमचे लक्ष वेधण्यांत येत आहे.

आपला हितचिंतव

मुख्य व्यवस्थापक/ नालासोपारा पूर्व शाखा

नोंदणीकृत कार्यालयः बजाज भवन, जमनालाल बजाज मार्ग, २२६, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०००२१ दूर. ०२२-६१२१ ६६६६)

हमेल- investors@mukand.com संकेतस्थल -www.mukand.com

माहिती व लाभांशाकरिता अभिलेख तारीख

जमनालाल बजाज मार्ग, २२६, नरिमन पाँइँट, मुंबई–४०००२१ येथे बुधवार, १० कंपनी अधिनियम, २०१३ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर

रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (''सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स, २०१५'') सहवाचता सदर संबंधात जारी केलेली एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्सच्या प्रयोज्य तरत्दींच्या अनुपालनांत कंपनीने कंपनी/िकंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंटस कडे ईमेल आयडी नोंदवलेल्या सर्व सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाने १९ जुलै, २०२२ रोजी वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना पाठवली आहे. वरील दस्तावेज कंपनीची वेबसाईट www.mukand.com, स्टॉक एक्सचेंजेस म्हणजेच बीएसई आणि एनएससी ची वेबसाईट अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> येथे आणि एनएसईची <u>www.nseindia.com</u> येथे आणि मतदान एजन्सी केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेडची वेबसाईट <u>https://evoting.kfintech.com</u> वर डाऊनलोड करण्याकरिता सुध्दा उपलब्ध आहेत. कंपनी अधिनियम, २०१३ आणि सेबी लिस्टिंग रेग्युलेशन, २०१५ च्या तरतुदींना अनुसरुन

कंपनीने केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (''केफिनटेक'') च्या इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म मार्फत तिची पोर्टल <a href="https://evoling.kfintech.com">https://evoling.kfintech.com</a> मार्फत कंपनीच्या समभाग धारकांना एजीएमच्या सूचनेत नमुद कामकाजासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाची सुविधा पुरवली दरस्थ ई-मतदान आणि एजीएममध्ये ई-मतदानाकरिता तपशिलवार प्रक्रिया/माहीती ८४ व्या

एजीएमच्या सूचनेत समाविष्ट आहे. कटऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार, २९ जुलै, २०२२ (दिवसाच्या अंखेरीस) रोजी प्रत्यक्ष किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणारे सभासद कंपनीच्या ८४ व्या एजीएमच्या सूचनेत नमुद कामकाजावर इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मत

सदर संदर्भात सभासदांना याद्वारे पुढे अधिसूचित करण्यांत येते की:-

दरस्थ ई-मतदान सुविधा ६ ऑगस्ट, २०२२ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) सुरु होईल आणि ९ ऑगस्ट, २०२२ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) संपेल.

बी) कोणीही व्यक्ती ज्यांनी ८४ व्या एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे समभाग संपादित केले आहेत असतील आणि ई-मतदानासाठी कटऑफ तारखेस शेअर्स धारण केलेले आहेत ते लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी einward.ris@kfintech.com येथे ईमेल द्वारे केफिनटेजशी संपर्क साधू शकतात.

सी) दरस्थ ई-मतदनाला ९ ऑगस्ट, २०२२ रोजी सायं. ५.०० नंतर परवानगी देण्यात येणार नाही. डी) ज्या सभासदांनी दरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते सृध्दा एजीएम ला हजर आणि सहभागी होऊ शकतात, परंतु सभेमध्ये पुन्हा मतदान करण्यासाठी हक्कदार

ई-मतदान किंवा एजीएम शी संबंधित कोणतीही चौकशी किंवा तक्रारीकरिता भागधारक फ्रिकेंटली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यूज) सेक्शन/ई-व्होटिंगचा संदर्भ घेऊ शकतात आणि भागधारकाकरिता ई-मतदान युजर मॅन्युअल https://evtoing.kfintech.com वरील

डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा खालील व्यक्तींना संपर्क करावाः केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेड मुकंद लिमिटेड, युनिट-मुकंद लिमिटेड, कॉर्पोरेट सेक्रेटरीयल डिपार्टमेंट.

कार्वी सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गचीबोवली फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानाक्रमगुडा, हैदराबाद - ५०००३२ ईमेल आयडी - <u>einward.ris@kfintech.com</u> दुरध्वनी क्र. १-८००-३०९-४००१

जुलै, २०२२ ही अभिलेख तारीख निश्चित केली आहे.

३ रा मजला, बजाज भवन, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०००२१ ईमेल आयडी - investors@mukand.com दूरध्वनी क्र. ०२२-६१२१६६६६

ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाईल क्रमांक नोंदवलेला नाही त्यांना वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक प्रत प्राप्त करण्यासाठी लिंक https://ris.kfintech.com/email\_registration/ वर क्लिक करून केफिनटेककडे स्वत:ची नोंदणी करण्याची विनंती करण्यात येत आहे.

सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतरण पुस्तके बंद ठेवण्याची तारीख:

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ ला अनुसरुन कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके जी एजीएमकरिता ३० जुलै, २०२२ ते १० ऑगस्ट, २०२२ (दोन्ही दिवस धरुन) पर्यंत बंद राहतील. लाभांशाकरिता अभिलेख तारीख (इक्विटी आणि ८% कम्युलेटिव्ह रिडीमेबल

प्रेफरन्स शेअर्स): कंपनीने लाभांशासाठी पात्र सभासदांची नोंदणी करण्यासाठी शुक्रवार, २९

मुकंद लिमिटेडकरिता सही/-

राजेंद्र सावंत कंपनी सचिव २१ जुलै, २०२२

द्रध्वनी: २२८१ १४८५, फॅक्स: २२८१ १४०१, ईमेल: sbi.15859@sbi.co.in कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) (नियम ८(१)

तारण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये सरफैसी ॲक्टच्या कलम १३ उप-कलम (८) च्या स्थावर/जंगम मिळकतीचे वर्णन

शॉप क्र. ४, ५, ६, शालीभद्रा क्लासिस ए, वसई-नालासोपारा लिंक रोड, नालासोपारा (पू)- ४०१२०९

दिनांक: ३०.०६.२०२२

महोदय/ महोदया विषयः तारण हितसंबंधावर अंमलबजावणी कारवाईची सूचना- तुमच्याद्वारे उपभोगलेल्या एनपीए म्हणू-वर्गीकरण झालेल्या पत सुविधांशी संबंधित.

खालीलप्रमाणे.

अनुक्र.	सुविधेचे नाव	थकीत रक्रम
?	युनियन होम लोन	रु. २३,७३,२१९.५४
ण रक्कम: (	'रुपये तेवीस लाख त्र्याहात्तर हजार	दोनशे एकोणीस आणि पैसे चोपत्र मात्र)

रक्कम प्रदान केली नाही. तुम्ही तुमची दायित्वे निभावली नाहीत. गद्वारे आम्ही तुम्हाला तुमच्याकडून करण्यांत आलेल्या कर्ज दस्तावेजांच्या अटी आणि शर्तीनुसार व्याजास

ारखेपासून **६० दिवसांत** तुमची संपूर्ण दायित्वे चुकती करण्यसाठी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ कायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३ (२) च्या बाबतीत ांगत आहोत. कसूर केल्यास, आम्हाला सदर अधिनियमांतर्गत दिलेल्या कोणत्याही किंवा सर्व अधिकार वापरू बँकेच्या नावांत तुम्ही बनवलेल्या खालील तारणांची सक्त वसुली करणे भाग पडेल. तारण मत्तांचे वर्णन :

ोंदणीकृत जिल्हा आणि उपजिल्हा मध्ये आणि मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत गाव भाईंदर तालूक

मेळकतीचे सीमाबद्ध खालीलप्रमाणे . उत्तर: इतर इमा

. पश्चिम: आतील रोड ) कृपया ध्यानांत ठेवावे की, जर तुम्ही ६० दिवसांत थकबाकीचा भरणा केला नाही आणि जर बँकेने ह्या ॲक्ट

२) ॲक्ट च्या कलम १३ (१३) प्रमाणे, ह्या सूचनेच्या प्राप्तीनंतर तुम्हाला बँकेच्या संमती शिवाय उपरोक्त तारणांच

३) तारण मत्तांचे विमोचन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात सरफैसीच्या कलम १३ च्या पोट-कलग

प्राधिकत अधिकार्र

(सीआयएनः एल९९९९९एमएच१९३७पीएलसी००२७२६)

याद्वारे सूचना देण्यांत येते की, मुकंद लिमिटेडच्या सभासदांची ८४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") हि कमलनयन बजाज हॉल, बजाज भवन, ऑगस्ट, २०२२ रोजी स. ११.३० वा. घेण्याचे नियोजित आहे.